

शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर
उपलब्ध करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक -आस्था-२००६/संगणक कक्ष/प्र.क्र.१०१/का.०१,
मंत्रालय विस्तार, मुंबई - ३२.

दिनांक : २९ एप्रिल, २००६.

पहा :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग/३९, क्र.मातंस/नस्ती-०५/१३२, दिनांक १५ एप्रिल, २००६.

परिपत्रक :- महाराष्ट्र शासनाच्या संगणकीकरणाच्या धोरणास अनुसरुन प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणणे तसेच नागरिकांना संगणकाच्या माध्यमातून सुलभ व जलद सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने महाराष्ट्र शासनाची www.maharashtra.gov.in ही स्वतंत्र वेबसाईट विकसित केली आहे. नागरिकांकडून विविध शासन निर्णयाची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. यासाठी शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असणे गरजेचे आहे. यास अनुसरुन उपरोक्त प्रस्तावनेतील शासन आदेशानुसार "दिनांक १ मे, २००६ पासून निर्गमित होणारे सर्व शासन निर्णय व शासन परिपत्रके वेबसाईटवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे". सदर शासन निर्णय व शासन परिपत्रके वेबसाईटवर अपलोड करण्याबाबतची कार्यपद्धती खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात आली आहे :-

पर्याय १ :- संगणक समन्वयकामार्फत शासन निर्णय व शासन परिपत्रके वेबसाईटवर अपलोड करणे.

अ) ज्या कार्यासनामार्फत शासन निर्णय/शासन परिपत्रक निर्गमित होणार आहेत त्यांनी कार्यालयीन पद्धतीनुसार योग्य त्या स्तरापर्यंत निर्गमित करावयाच्या शासन निर्णयास/परिपत्रकास मान्यता घेतल्यानंतर विभागाच्या संगणक समन्वयकाकडे त्या मान्य प्रारूप शासन निर्णयाची/परिपत्रकाची प्रत व त्याची soft copy उपलब्ध करून घावी.

ब) विभागाच्या संगणक समन्वयकाने वेबसाईटवरील Content Management System द्वारे प्रारूप शासन निर्णयाशी/परिपत्रकाशी संबंधित आवश्यक ती माहिती Generate Unique Code या टॅब अंतर्गत भरावी. त्यानुसार आज्ञावलीकडून प्राप्त संगणक संकेतांक प्रारूप शासन निर्णयावर/परिपत्रकावर नोंदवून संबंधितांस घावा.

क) संबंधित कार्यासन प्राप्त स्वतंत्र संगणक संकेतांकाची नोंद निर्गमित करावयाच्या शासन निर्णयाच्या/परिपत्रकाच्या अंतिम परिच्छेदात खालीलप्रमाणे घेईल :-

** सदर शासन निर्णय/परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक ----- असा आहे.

ड) संबंधित कार्यासनाने अशाप्रकारे निर्गमित शासन निर्णयाची/परिपत्रकाची एक प्रत विभागाच्या संगणक समन्वयकाकडे अपलोड करण्यासाठी तात्काळ घावी. संगणक समन्वयकाने तो शासन निर्णय/परिपत्रक Content Management System द्वारे वेबसाईटवर अपलोड करावा.

पर्याय २ : कार्यासनामार्फत शासन निर्णय व शासन परिपत्रके वेबसाईटवर अपलोड करणे.

अ) विभागाच्या संगणक समन्वयकाकडे विभागासाठीचा एक Admin ID व Password माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत देण्यात येईल. याद्वारे संगणक समन्वयक प्रत्येक कार्यासनासाठी वा शासन निर्णय/शासन परिपत्रके निर्गमित करणाऱ्या कार्यासनांसाठी या User ID व Password तयार करू शकेल.

ब) संगणक समन्वयकांने दिलेल्या User ID व Password चा वापर करून संबंधित कार्यासन शासन निर्णयासाठी संगणक सांकेतांक मिळविणे व तो मुळ शासन निर्णयात नोंदीत करून शासन निर्णय अपलोड करणे अशी संबंधित संपूर्ण कार्यवाही करेल.

२. उपरोक्त पर्यायांपैकी सद्यःस्थितीत पर्याय १ चा वापर करून कार्यवाही करण्याबाबतचा निर्णय घेतला असून शासन निर्णय/परिपत्रक ज्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने निर्गमित होणार असेल त्या अधिकाऱ्याने या परिपत्रकीय सूचनानुसार कार्यवाही होत असल्याची दक्षता घ्यावी.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६०४२९९६२८४७००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(कृ.मा.पवार)
सह सचिव

प्रत,
सचिव , आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या, नाशिक.
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या, नाशिक.
सर्व सह सचिव/उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.
सर्व कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
सर्व उपसंचालक, अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समिती.
निवड नस्ती. का.१